

घोडेगाव प्रकल्प कार्यालय पुणे येथे  
स्थलांतरीत करणे व घोडेगाव येथे  
उप कार्यालय सुरु ठेवण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय, क्रमांक आरथा-२००५/प्र.क्र.१३२/का.१५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २१ जुलै, २००८

**वाचा:-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक आरथा-१०८९/प्र.क.७९९/ का.१५,  
दिनांक १५.०९.१९९२

२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.प्रशा/उका.२००५/प्र.क्र.२३/  
का.२(३), दिनांक ३१.०७.२००६

**प्रस्तावना :-** शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक आरथा-१०८९/प्र.क.७९९/का.१५,  
दिनांक १५.०९.१९९२ अन्वये आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची पुनर्रचना करण्यात  
आली असून त्यानुसार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सालगांव, तालुका  
आंबेगाव, जिल्हा पुणे आणि आदिवासी विकास अधिकारी, पुणे या दोन्ही कार्यालयाचे एकत्रिकरण  
करून प्रकल्प कार्यालय आंबेगाव तालुक्याच्या मुख्यालयी घोडेगाव येथे सुरु करण्यात आले होते. पुणे  
विभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ या भागात आदिवासींची संख्या जास्त आहे याचा विचार  
करून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय घोडेगाव येथे सुरु  
करण्यात आले होते. मात्र सदर प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व  
सोलापूर या पाच जिल्ह्यांकरिता असून त्यामधील सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांचे अंतर  
घोडेगाव पासून साधारणतः २०० ते ३०० कि.मी. असल्यामुळे एवढ्या लांब अंतरावरील लाभार्थ्यांना  
प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधणे अडचणीचे होत असल्यामुळे घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे मुख्य  
कार्यालय पुणे येथे ठेवून उप कार्यालय घोडेगाव येथे ठेवल्यास इतर संबंधित कार्यालयांशी /  
अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे व आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या योजनांवर उप  
कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवणे सोयीचे व्हावे या हेतूने पुणे या मध्यवर्ती ठिकाणी सदर कार्यालय  
स्थलांतरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-** उपरोक्त परिस्थितीचा विचार करता प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी  
विकास प्रकल्प, घोडेगाव या कार्यालयाचे मुख्य कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्यास व घोडेगाव  
येथे उप कार्यालय सुरु ठेवण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मंजूरी देत आहे.

- १) प्रकल्प कार्यालय घोडेगाव हे पुणे येथे शासकीय इमारतीत अथवा कार्यकारी अभियंता, सार्वजनिक  
बांधकाम विभाग (उत्तर) पुणे, हे प्रमाणित करतील त्या दराने भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात  
यावे.
- २) घोडेगाव, तालुका आंबेगाव येथे प्रकल्प कार्यालयाचे उप कार्यालय सुरु राहील व सदर उप  
कार्यालयात खालीलप्रमाणे अधिकारी कर्मचारीवृद्ध राहील :-

(१) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) : १

(२) आदिवासी विकास निरीक्षक : १

(३) लिपिक-टंकलेखक : १

- ३) या उप कार्यालयाचे अधिकार क्षेत्र, करावयाची कामे या बाबतचा तपशील आयुक्त, आदिवासी  
विकास नाशिक यांचे स्तरावरुन संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी


विचारविनिमय करून निश्चित करण्यात यावा. तथापि, घोडेगाव येथील अधिकारी / कर्मचाऱ्यांकडे स्थानिक आदिवासींची गैरसोय होणार नाही या दृष्टीने घोडेगाव उप कार्यालयामध्ये कामे ठेवावीत.

- ४) मुख्य कार्यालय पुणे येथे ठेवण्यात आल्याने आस्थापनाविषयक सर्व बाबी याच कार्यालयातून हाताळल्या जातील. याबरोबरच आहरण व संवितरणाची जबाबदारीही प्रकल्प अधिकारी, पुणे यांची राहील. तसेच घोडेगाव येथील उप कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व अनुषंगिक बाबी मुख्य कार्यालयातूनच हाताळल्या जातील.
- ५) सदर कार्यालयाचा व उप कार्यालयाचा खर्च मंजूर अनुदानातूनच भागविण्यात यावा. याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
- ६) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी घोडेगाव कार्यालय पुणे येथे स्थलांतरीत करण्याची आणि घोडेगाव येथे उप कार्यालय सुरु करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

२. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौ. संदर्भ क्रमांक २१४/०८/व्यय १४, दिनांक २१ जून, २००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२००८०७२११६५३११००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(आ. ग. डेशपांडे)

उप सचिव

महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, जलसंपदा तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई

सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई

सर्व सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई-३२

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख

• आयुक्त, राज्य माहिती आयोग ( सर्व )

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, क्वीन्स गार्डन, पुणे - ४११ ००१

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

आयुक्त, महानगरपालिका, पुणे

अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन लि., शिवाजी नगर, पुणे - ५

पोलीस आयुक्त, पुणे

जिल्हाधिकारी, पुणे / सांगली / सातारा / सोलापूर / कोल्हापूर  
मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे / सांगली / सातारा / सोलापूर / कोल्हापूर  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती /  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर  
महालेखापाल (लेखा परीक्षा) / महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर  
संचालक, लेखा व काषागारे, मुंबई  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई / नागपूर  
जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे / सांगली / सातारा / सोलापूर / कोल्हापूर  
लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद  
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), पुणे  
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
कार्यासन-१५ निवड नस्ती

- पत्राद्वारे